

2, 63, 13. अम्भसाम् AK. 3, 4, 24, 28. निम्नगा° 22, 235. जम्बूपण्डप्रतिह-  
तरयं तोयम् Megh. 20. schnelle Bewegung, Geschwindigkeit AK. 1, 1, 4,  
59. H. 494. HALĀJ. 2, 288. ह्ययं गतरयम् Spr. 2899. रयेन — अनुद्वातरयेण  
Ragh. ed. Calc. 2, 72. रथचरणपरिभ्रमण° BHĀG. P. 5, 8, 6. अप्रुरयोत्सु-  
कप्रह 13, 3. PAÑĀKAR. 3, 14, 19. रयात् eiligst, strucks ÇĀTR. 14, 130. रयेण  
dass. Verz. d. Oxf. H. 280, b, 5. Lauf in übertr. Bed. संवत्सर° BHĀG. P.  
4, 29, 18. अप्रुरयः प्रस्वारः 23. heftiger Drang, Heftigkeit, Innigkeit: वि-  
पयविष° 5, 3, 14. रोष° Spr. 4074. भक्तिरनुदिनमेधमानरया BHĀG. P. 5,  
7, 7. — 2) N. pr. eines Sohnes des Purūravas BHĀG. P. 9, 15, 1. 2. eines  
andern Fürsten Verz. d. Oxf. H. 280, b, 5. — Vgl. पयो°, भूत्°.

रयक m. s. रवक.

रयप्रसूत्रसिद्धात् (so im Ind., राय° im Text) Titel einer Schrift Wil-  
son, Sel. Works 1, 282.

रयस् vgl. अमूर्त्त°.

रयि (von रा) m., selten f.; die gewöhnlichen Formen sind रयिसु,  
रयिसु, रयोषाम्, ein Mal रयिभिसु; man findet aber auch रय्या RV. 10,  
19, 7. VS. 12, 7. AV. 3, 14, 1. रय्यै (VS. Prāt. 4, 150) VS. 9, 22. 14, 22.  
रय्याम् TS. 7, 1, 2, 2. Habe, Besitz, auch wohl Werthgegenstand, Kleinod:  
यित्वित्त RV. 1, 73, 1. वसुमत् 189, 4. वज्रल 3, 1, 19. वीरवत् 2, 11, 13.  
सर्ववीर 30, 11. प्रनावत् 4, 31, 10. गोमत् 5, 4, 11. युक्ताश्च 41, 5. अश्वि-  
न् 8, 6, 9. पोषं रयीषाम् 2, 21, 6. तस्मिन्त्रयिर्ध्रुवो अस्तु दास्वान् 4, 2, 7.  
34, 10. इह प्रनामिह रयिं रयीषाः 36, 9. 6, 6, 7. रयिपती रयीषाम् 31, 1.  
सुवीरं रयिं गृणाते रिरिहि 65, 6. रयिं रास्व सुवीर्यम् 8, 23, 12. इन्द्रे  
पार्थिवं रयिं दिव्यं पवस्व धारया 9, 29, 6. रयिभिः समोक्तसः 1, 64, 10.  
KūĀND. Up. 5, 16, 1. Stoff PRAGNOP. 1, 4, 9. Als fem. RV. 1, 66, 1. 68, 7.  
4, 34, 2. रनी 5, 33, 6. 10, 19, 3. 167, 1. AV. 1, 15, 2. 6, 33, 3. 7, 80, 2.  
VS. 27, 6. ÇĀT. Br. 9, 2, 3, 32. 10, 6, 1, 5. ÇĀÑKH. Çr. 18, 15, 4. — Personi-  
ficirt: अयं पूषा रयिर्भगः सोमः पुत्रानो अर्षति RV. 9, 101, 7. हेतुं पूषा र-  
यिर्भगः स्वस्ति सर्वधातमः 8, 31, 11; vgl. 10, 66, 10. रयेराङ्गरसस्य प्रस्तोभः  
N. eines Sāman Ind. St. 3, 231, a. — Vgl. वृद्धयि.

रयिक्व m. N. pr. = रैक्व Ind. St. 1, 261. fg.

रयिर्दं adj. Besitz gebend: पूर्वं हि स्वो रयिर्दो नो रयीषाम् RV. 3, 34, 16.

रयित्तम (superl. zu einem nicht vorhandenen रयिन् von रयि) adj.  
überaus viel besitzend: यो रयिवो रयित्तमो यो अमैर्धुम्वतमः RV. 6,  
44, 1. Zur Form des Wortes vgl. P. 8, 2, 17.

रयिर्पति m. Herr des Besitzes: अग्निर्भुवद्रयिपती रयीषाम् RV. 1, 60, 4.  
72, 1. 2, 9, 4. रयिं सोमो रयिपतिर्दधातु 40, 6. 6, 34, 1. 9, 97, 24.

रयिर्मत् (von रयि) adj. P. 6, 1, 37. Vārt. 2. 1) mit Besitz verbunden;  
wohlhabend, reich: यशम् RV. 10, 36, 10. अर्षत्तो वा ये रयिमत्तः सातो  
74, 1. Agni VS. 12, 59. KĀTJ. Çr. 4, 14, 23. ÇĀT. Br. 7, 2, 2, 11. 10, 6, 1, 5.  
14, 1, 3, 22. KūĀND. Up. 5, 16, 1. — 2) das Wort रयि enthaltend ÇĀT. Br.  
13, 4, 2, 13.

रयिर्वत् (wie eben) adj. reich RV. 6, 5, 7. 44, 1. 68, 5. — Vgl. र्वत्.

रयिर्विद् adj. Habe findend, — besitzend RV. 2, 1, 3. पतिश्चिकित्वा-  
त्रयिचिद्दयीषाम् 3, 7, 3.

रयिर्विद् adj. am Besitz sich erfreuend RV. 7, 91, 3. VS. Prāt. 3, 136.

रयिर्षाच् (रयि + साच्) adj. Besitzes theilhaft: नासत्या रयिषाचः स्याम  
RV. 1, 180, 9.

रयिर्षाच् (रयि + साच्) adj. über Besitz gebietend RV. 1, 58, 3. 9, 68, 8.

रयिष्ठ N. N. verschiedener Sāman PAÑĀKAR. Br. 14, 11, 30. fg. LĀTJ.  
7, 5, 13. Ind. St. 3, 231, a. इन्द्रस्य रयिष्ठम् 208, a. गोतमस्य रयिष्ठम् 215, b.

रयिष्ठा (रयि + स्था) adj. (im Besitz befindlich) begütert, ein reicher  
Besitzer: आ नो गोष्ठे रयिष्ठा स्थापयाति AV. 7, 39, 1. सरस्वत्तं पुष्टपतिं  
रयिष्ठाम् 40, 2. तत्र रयिष्ठामनु सं भंरितम् TB. 1, 4, 4, 10. TS. 3, 4, 2, 2.  
MAHĀNĀR. Up. in Ind. St. 2, 99, 1.

रयिस्थान adj. dass.: रयिस्थानो रयिस्मानु धेहि RV. 6, 47, 6.

रयिर्षत् (partic. eines denom. von रयि) adj. Besitz wünschend RV.  
3, 62, 2.

रयीर्षिन् adj. scheint eine falsche Form zu sein SV. I, 5, 2, 4, 5. Schätze  
begehrend BENFEY.

रयावट् m. N. pr. eines Mannes RĀĒA-TAR. 8, 325. Wohl identisch  
mit रयावट्.

रराट् 1) n. parox. = ललाट Vorderkopf, Stirn VS. 3, 21. 24, 1. स र-  
राटाडर्मुष्ट er wischte sich (den Schweiß) von der Stirne TB. 2, 1, 2, 1.  
KĀTJ. 14, 6. PĀR. GRH. 3, 6. f. रराटो dass. BHĀG. P. 2, 1, 28. — 2) f. र-  
राटो Gewinde von Gras, welches am östlichen Eingange des Schuppens  
für die sogenannten Havir dhāna angebracht wird, AIT. Br. 1, 29. ÇĀT.  
Br. 3, 5, 2, 9. 24. KĀTJ. Çr. 9, 3, 19. ĀÇV. Çr. 4, 9, 4. 13, 4.

रराट्य 1) adj. zur Stirn in Beziehung stehend: तनू PĀR. GRH. 3, 13.  
— 2) f. रराट्यो a) = रराटो 2) KĀTJ. Çr. 8, 3, 26. 4, 18. LĀTJ. 1, 9, 9.  
ÇĀÑKH. Br. 9, 3. — b) Horizont ÇĀÑKH. Br. 18, 4.

ररावन् (von रा) adj. spendend, freigebig: यूवा ररावा परि सृष्यमासते  
RV. 10, 40, 7. न्यराती ररावणां विश्वा अयो अरातीरितो युक्त्वामुरः 8, 39, 2.  
रर्क, रैरिति (गती) Dhātup. 11, 18, v. 1.

रलमानाथ m. N. pr. eines Dichters Verz. d. B. H. No. 536.

रला f. ein best. Vogel VARĀH. BRH. S. 86, 37. = कल्लकारिका 88, 6.

रल्लक m. AK. 3, 6, 2, 17. 1) ein wollenes Tuch, eine wollene Decke AK.  
2, 6, 2, 18. H. 670. an. 3, 87. HALĀJ. 2, 396. VAIĒ. bei MALLIN. zu ÇĪÇ. 4,  
61. ÇĀÑKH. SĀMH. 3, 2, 15. — 2) eine Hirschart H. an. VAIĒ. a. a. O. MU-  
KŪTA zu AK. nach ÇKDR. पद्मल° ÇĪÇ. 4, 61. — 3) die Augenvimpern  
SUBHŪTI zu AK. ÇKDR.

र्व (von रु) m. P. 3, 3, 22. Gebrüll, Gedröhne, Geschrei, Gesumme,  
Gesang; Laut, Ton überh. AK. 1, 1, 6, 1. 3, 4, 22, 51. H. 1400. HALĀJ. 1,  
138. fg. वृषभस्यैव ते र्वः RV. 1, 94, 10. 3, 31, 6. 7, 79, 4. AV. 5, 13, 3. वलं  
र्वेषा दरयः RV. 1, 62, 4. 71, 2. 4, 50, 1. 10, 67, 6. पक्करीषु वृक्षा र्वे-  
पोन्द्रे सुष्मं दधात 7, 33, 4. 9, 72, 3. 10, 94, 12. Donner: चित्रेभिर्वैरुपं ति-  
ष्ठथो र्वम् 5, 63, 3. — शास्त्रवाः पत्तिमृगसंघाः VARĀH. BRH. S. 21, 16. प-  
रुप° adj. 53, 106. कशतनु° adj. 63, 2. सिंह° Spr. 1672. MBh. 3, 11333.

सिंहनाद° 7, 466. रानसः — व्यनदद्दे र्वं र्वम् 1, 6002. 3, 11334. R. 7, 7, 16.

RĀĒA-TAR. 5, 408. रवाः । अर्तबन्धुमखोद्गोषाः Spr. 4007. काका° KA-  
THĀS. 36, 127. काकर्वैः र्वैर्यैश्च पत्तिषाम् MBh. 13, 1816. चारुर्वं कौ-  
ञ्जम् R. 1, 2, 32. काकिल° ÇĀK. 52, 11. काकिक्रीडाकलकल° Spr. 421.

2640. मधुलिङ्गम् Ragh. 9, 32. KATHĀS. 69, 95. गीत° VARĀH. BRH. S. 44,  
7, 46, 62. वैतालिक° KATHĀS. 44, 185. पाणिपाद° HARIV. 13240. मरुमेघ°

MBh. 1, 1130. 7934. 3, 1716. MRĒKH. 83, 2. शरत्वाः R. 4, 27, 12. BHĀG. P.  
6, 9, 23. वापाशङ्क° MBh. 7, 466. R. 7, 7, 16. शङ्कतूर्य° HARIV. 9024. VA-